

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा. क्रीडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १

सभावृत्तांत

दिनांक - ०२/०८/२०१४

वेळ - दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा समितीची पहिली सभा (विशेष सभा) शनिवार दिनांक ०२/०८/२०१४ रोजी दुपारी २.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस मा.प्रकाश कदम, उप आयुक्त (पुरवठा), पुणे विभाग, पुणे व खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.तानाजी विठ्ठल खाडे
२. मा.लौढे शुभांगी संतोष
३. मा.ननवरे जितेंद्र बाबा
४. मा.मोटे किरण बाळासाहेब
५. मा.सौ.साळुंके सविता सुरेश
६. मा.म्हेत्रे सुरेश रंगनाथ
७. मा.बारणे निलेश हिरामण

या शिवाय मा.माछरे - सहा. आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.लावंड - कायदा अधिकारी, मा.बोदाडे, मा.बहुरे - प्रशासन अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

(मा. क्रीडा समितीच्या सभापती पदाची निवडणूक पार पाडणेसाठी कामाकाजाची लेखी नोंद घेण्याबरोबरच त्या कामकाजाची व्हिडिओ चित्रणाद्वारे नोंद घेण्याची व्यवस्था ठेवण्यात आली होती)

मा.उप आयुक्त (पुरवठा) - सर्वांचे स्वागत करतो. आजच्या विशेष सभेत मा. क्रीडा (पिठासीन अधिकारी) समितीचे सभापती पदावर नेमणूक करणेचा विषय आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त यांनी सभेचा पिठासीन अधिकारी म्हणून माझी या ठिकाणी नेमणूक केली आहे.

मा.नगरसचिव - विषय क्र.१ - मा. क्रीडा समितीच्या सभापतीची नेमणूक करणे. मा. क्रीडा समितीचे सभापती पदासाठी नेमणूक करणेकामी एक नामनिर्देशन पत्र मुदतीत दाखल झालेले आहे. त्यामधील उमेदवार, त्याचे सुचक व अनुमोदक यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

अ.क्र.	उमेदवाराचे नांव	सुचकाचे नांव	अनुमोदकाचे नांव
०१	मा.ननवरे जितेंद्र बाबा	मा.तानाजी विठ्ठल खाडे	मा.सौ.साळुंके सविता सुरेश

(मा.नगरसचिव यांनी त्यांना प्राप्त झालेले उपरोक्त एक नामनिर्देशन पत्र मा.पिठासीन अधिकारी यांचेकडे सुपूर्त केले. मा.पिठासीन अधिकारी यांनी त्याची छाननी केली)

मा.उप आयुक्त (पुरवठा) - मा. क्रीडा समितीचे सभापती पदासाठी मुदतीत दाखल झालेल्या उपरोक्त एका नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली असून ते नामनिर्देशनपत्र वैध ठरलेले आहे. सभापती क्रीडा समिती पदाकरीता वैधपणे नामनिर्देशित केलेल्या उमेदवाराचे नाव पुढील प्रमाणे आहे.

१) मा.ननवरे जितेंद्र बाबा

कोणत्याही उमेदवारास १५ मिनिटांच्या आत त्यांनी सही केलेली लेखी नोटीस पिठासीन अधिकारी यांचेकडे देऊन त्यांची उमेदवारी मागे घेता येईल. अशी तरतूद असल्याने त्याप्रमाणे १५ मिनिटांचा अवधी देण्यात येत आहे.

(मा.पिठासीन अधिकारी यांनी उमेदवारी मागे घेणेसाठी दिलेला दु. २.०७ ते दु. २.२२ हा १५ मिनिटांचा अवधी संपला.)

मा.उप आयुक्त (पुरवठा) - उमेदवारी मागे घेण्यासाठी दिलेल्या १५ मिनिटांच्या (पिठासीन अधिकारी) अवधीमध्ये उमेदवारी मागे घेतलेली नसल्याने मा. क्रीडा समिती सभापती पदाची निवडणूक लढविणारे मा.ननवरे जितेंद्र बाबा हे एकच रितसर वैधपणे नामनिर्देशित उमेदवार आहेत.

ठराव क्रमांक - ०१

दिनांक - ०२/०८/२०१४

विषय क्रमांक - ०१

विभाग - नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा समिती सभापती पदासाठी एक नामनिर्देशनपत्र मुदतीत दाखल झालेले असून वैध ठरलेले आहे. त्यामध्ये मा. क्रीडा समिती सभापती पदाची निवडणूक लढविणारे मा. ननवरे जितेंद्र बाबा हे एकच रितसर वैधपणे नामनिर्देशित उमेदवार असल्याने मा.ननवरे जितेंद्र बाबा यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा समितीचे सभापती पदावर रितसर वैधरित्या निवड झाल्याचे जाहिर करण्यात येत आहे.

सही/-

(प्रकाश कदम)

उप आयुक्त (पुरवठा), पुणे
पिठासिन अधिकारी
क्रीडा समिती (विशेष सभा)

(नवनिर्वाचित सभापती मा.ननवरे जितेंद्र बाबा यांनी सभेचे अध्यक्षस्थान स्विकारले.)

मा.नगरसचिव - विषय क्र.२ - मा. क्रीडा समिती उपसभापतीची नेमणूक करणे.
मा. क्रीडा समितीचे उपसभापती पदासाठी एकही नामनिर्देशनपत्र मुदतीत दाखल झालेले नाही.

ठराव क्रमांक - ०२
दिनांक - ०२/०८/२०१४
सुचक : मा. किरण मोटे

विषय क्रमांक - ०२
अनुमोदक : मा.सुरेश म्हेत्रे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा समितीच्या उपसभापती पदासाठी एकही नामनिर्देशनपत्र मुदतीत दाखल झालेले नसल्याने मा. क्रीडा समितीच्या उपसभापतीची नेमणूक मा.सभापती निश्चित करतील त्या विशेष सभेत करणेत यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - ०३
दिनांक - ०२/०८/२०१४
सुचक : मा. किरण मोटे

विषय क्रमांक - ०३
अनुमोदक : मा.सुरेश म्हेत्रे

मा. क्रीडा समितीची सभा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिस-या बुधवारी दुपारी ४.१० वा. विशेष समिती सभागृहात भरविण्यात यावी. तथापी सदर दिवशी कार्यालयास सुट्टी/सुट्ट्या असलेस त्या सुट्टी / सुट्ट्यांनंतर

येणारे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ४.१० वा. सभा भरविण्यात यावी. तसेच कोणीही सन्मा.सदस्य उपस्थित नसल्याने होऊ न शकणारी सभा मा.सभापती निश्चित करतील त्या दिवशी व त्या वेळी भरविण्यात यावी.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(ननवरे जितेंद्र बाबा)

सभापती

क्रीडा समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका


पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/६४१/२०१४

दिनांक : ०२/०८/२०१४



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.